

GOVERNMENT OF TAMIL NADU
FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

Dated: June 05, 2021

PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of **8.64% Tamil Nadu Government Stock, 2021** issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.218(L)/V&M-II/2011, dated July 01, 2011 will be repaid at par on July 06, 2021 with interest due up to and including July 05, 2021. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. **No interest will accrue on the loan from and after July 06, 2021.**

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of **8.64% Tamil Nadu Government Stock 2021**, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:-


“Received the Principal due on the Certificate”.

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of **Tamil Nadu**.

S. KRISHNAN,
Additional Chief Secretary to Government,
Finance Department, Chennai - 9.

DIPR/449/DISPLAY/2021



MOIL LIMITED
(A Government of India Enterprise)
"MOIL BHAWAN", 1-A, Katol Road, Nagpur - 440013
website : www.moil.nic.in, Email : investors@moil.nic.in, Telefax : 0712-2591661 CIN:L99999MH1962G01012398

Extracts of audited financial results for the quarter and year ended 31st March, 2021

(₹ in Lakhs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended | | Year ended | |
|---------|--|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|
| | | 31-03-2021 Audited | 31-03-2020 Audited | 31-03-2021 Audited | 31-03-2020 Audited |
| 1 | Total income from operations | 45013.73 | 24865.84 | 117737.77 | 103806.51 |
| 2 | Net Profit / (loss) for the period (before tax, exceptional and /or extraordinary items) | 15936.78 | 2161.92 | 29011.43 | 34049.15 |
| 3 | Net Profit / (loss) for the period before tax (after exceptional and /or extraordinary items) | 15936.78 | 2161.92 | 24011.43 | 34049.15 |
| 4 | Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional and /or extraordinary items) | 11603.60 | 1347.36 | 17663.07 | 24822.02 |
| 5 | Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 12065.54 | 3583.32 | 18704.84 | 25355.70 |
| 6 | Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each) | 23732.79 | 23732.79 | 23732.79 | 23732.79 |
| 7 | Earnings Per Share from continuing operations (Face value of ₹ 10 each) | | | | |
| | Basic | 4.89 | 0.56 | 7.44 | 9.80 |
| | Diluted | 4.89 | 0.56 | 7.44 | 9.80 |

Notes :


- The above results, reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on 4th June, 2021 and have been audited by statutory auditors of the company. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Financial results in details format are available on the websites of Stock Exchange (www.bseindia.com) and www.nseindia.com) and on the Company's website (www.moil.nic.in).
- The Board has recommended an final dividend of ₹ 4.90 per equity share for the financial year 2020-21.
- Covid-19 pandemic and lockdown protocols have led to severe disruptions, affecting production, sales and profit during current reporting period. Therefore, the performance of the company for this period is not comparable with corresponding period or any period of previous year.
- Exceptional items includes contribution towards PM Cares Fund and Maharashtra Chief Minister's Relief Fund.
- During the year, as per decisions of Boards of the respective Companies to wind up joint venture companies, applications have been submitted with Registrar of Companies for striking off the names of the Company's joint ventures with Steel Authority of India Limited (SAIL & MOIL Ferro Alloys Private Limited) and Rashtriya Ispat Nigam Limited (RINMOIL Ferro Alloys Private Limited). The applications are under process. In view of this, only standalone results are published, there being no commercial and operating activities in the joint venture companies.
- Previous period's figures have been regrouped/reclassified, wherever necessary to make them comparable. The figures for the quarter ended 31st March, 2021 are balancing figures between the audited figures of the full year and the reviewed figures up to the third quarter year of the financial year.

For MOIL Limited

Sd/
M.P. Chaudhari
Chairman-cum-Managing Director
DIN : 05339308

Place : Nagpur
Date : 4th June 2021

MOIL – Adding Strength to Steel



PENNAR INDUSTRIES LIMITED
Regd. Office: Floor No. 3, DHFLVC Silicon Towers, Kondapur, Hyderabad 500084, Telangana, India.
CIN: L27109TG1975PLC001919 Tel: +91 40 40061621; Fax: +91 40 40061618
E-mail: corporatecommunications@pennarindia.com; Website: www.pennarindia.com

Extract of the Audited Consolidated Financial Results
for the Quarter and Year Ended 31 st March 2021

(Rs. in Lakhs)

| Sl. No. | Particulars | Quarter ended | | Year ended | |
|---------|---|---------------|-----------|------------|-----------|
| | | 31-Mar-21 | 31-Mar-21 | 31-Mar-21 | 31-Mar-20 |
| 1 | Total income from operations | 56,578 | 1,54,401 | | 45,597 |
| 2 | Net Profit / (Loss) after tax and Minority Interest | 3,352 | 254 | | 95 |
| 3 | Total Comprehensive Income after Minority (includes Net Profit and Other Comprehensive Income net of tax) | 3,338 | 257 | | 116 |
| 4 | Paid up Equity Share Capital | 7,108 | 7,108 | | 7,262 |
| 5 | Earnings Per Share (EPS) (of Rs. 5/- each) Basic and Diluted Earnings (Rs.) (not annualised) | 2.35 | 0.18 | | 0.06 |

a. The above Consolidated financial results are reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held on June 02, 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on June 04, 2021.

b. Key Standalone financial information is given below.

(Rs. in Lakhs)

| Particulars | Quarter ended | | Year ended | |
|------------------------|---------------|-----------|------------|-----------|
| | 31-Mar-21 | 31-Mar-21 | 31-Mar-21 | 31-Mar-20 |
| Income from operations | 55,853 | 1,53,435 | | 45,612 |
| Profit before tax | 4,313 | 107 | | 106 |
| Profit after tax | 3,236 | 89 | | 92 |


c. Previous figures have been regrouped reclassified, wherever necessary

d. Profit after minority interest numbers are non comparable due to change in share holding pattern.

e. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with stock exchange under regulation 33 of SEBI(Listing obligation and disclosure requirements) regulation 2015. The full format of the quarterly financial results available on the company's website viz www.pennarindia.com and website of BSE(www.bseindia.com) and NSE(www.nseindia.com).

By order of the Board
Aditya N Rao
Vice Chairman & Managing Director

Place : Hyderabad
Date : 04.06.2021



EIH Limited
A MEMBER OF THE OBEROI GROUP
Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata – 700 001
Website: www.eihltd.com, CIN: L55101WB1949PLC017981
Phone: 91-33-22486751

ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that :

- The 71st Annual General Meeting ('AGM') of EIH Limited ('the Company') is scheduled to be held on Friday, 30th July 2021 at 11.30 a.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the businesses as set forth in the notice of AGM
- In view of the outbreak of the COVID-19 pandemic and restrictions imposed on the movement of people, the Ministry of Corporate Affairs has vide its circular dated 08th April 2020, 13th April 2020, 21st April 2020, 05th May 2020, 15th June 2020 and 13th January 2021 ('Circulars') permitted the holding of the AGM through VC/OAVM at a common venue without the physical presence of the Members. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the circulars, the 71st AGM of the Company is being held through VC/OAVM. The Members can attend and participate at the 71st AGM through VC/OAVM.
- The Company has facilitated the Members to participate at the 71st AGM through the VC facility provided by KFin Technologies Private Limited ("KFIN").
- In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent, within the statutory time limit, **only by electronic mode** to those members whose e-mail addresses are registered with the company/depositories. Members may note that the notice of AGM along with the Annual Report will be made available on company's website www.eihltd.com, website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFIN <https://evoting.karvy.com>.
- Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of KFIN to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting and voting at the AGM will be part of the AGM Notice.
- For receipt of AGM Notice and Annual Report by electronic mode (e-mail), shareholders holding shares in physical mode and have not registered/updated their e-mail addresses with the Company and wish to register/update may contact/write to the Investor Services Division of the Company by e-mail on isdho@oberoigroup.com. Shareholders holding shares in dematerialized mode may contact/write to their Depository Participant to register/ update their e-mail addresses.**

for EIH Limited
S.N.Sridhar
5th June 2021 **Sr. Vice President & Company Secretary**

BRAWN BIOTECH LIMITED
CIN : L74899DL1985PLC022468
REGD. OFFICE : C-64, Lajpat Nagar-1, New Delhi - 110024
Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2021
(Rs. In Lacs)


| Sl. No. | Particulars | Standalone | | |
|---------|--|-----------------------------|--------------------------|--------------------------|
| | | Quarter ended 31.03-2021 | Year ended 31-03-2021 | Year ended 31-03-2020 |
| | | Audited | Audited | Audited |
| 1 | Total income from operation | 337.00 | 3,528.48 | 4,978.71 |
| 2 | Net Profit/(Loss) from ordinary activities after tax | (60.23) | (55.06) | 59.13 |
| 3 | Net Profit/(Loss) for the period after tax (after extraordinary items) | (60.23) | (55.06) | 59.13 |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] | (45.13) | (46.62) | 60.43 |
| 5 | Equity Share Capital | 300.03 | 300.03 | 300.03 |
| 6 | Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year | - | - | - |
| 7 | Earning per share (before extraordinary items) (not annualised): (of rs. 10 each) (a) Basic (Rs.) (b) Diluted (Rs.) | (1.50) (1.50) | (1.55) (1.55) | 2.01 2.01 |
| 8 | Earning per share (after extraordinary items)(not annualised): (of rs. 10 each) (a) Basic (Rs.) (b) Diluted (Rs.) | (1.50) (1.50) | (1.55) (1.55) | 2.01 2.01 |

NOTES :-

- The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website (www.brawnbiotech.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 04-06-2021
- The Financials has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ins-AS) to the extent applicable. The Company has for the first time adopted IND-AS beginning 01st April 2017 with transition date of 01st April, 2016.
- The Company is engaged primarily in the business of Pharmaceuticals. Accordingly, there is no separate reportable segments as per Ind-AS 108 dealing with Operating Segments.
- Figures for the quarter ended 31st March 2021 are the differences between the figures for the year ended 31st March 2021 and Nine month ended 31st December 2020.
- Previous year/period figures have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with the current period figures.

For and on behalf of Board
For Brawn Biotech Limited
Sd/
Brij Raj Gupta
Director
DIN NO. 00974969

Place : Delhi
Date : 04-06-2021



AARVI ENCON LIMITED
Engineering • Manpower • Outsourcing
CIN: L29290MH1987PLC045499
Reg. Office :- B1-603, Marathon Innova, Marathon Nextgen Complex,
G.K. Marg, Lower Parel, Mumbai - 400013
Email: info@aarviencon.com Website: www.aarviencon.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR
THE QUARTER & YEAR ENDED ON 31ST MARCH, 2021

(Rs. In Lakhs except Earning per Share (EPS))


| Sr. No. | Particulars | 3 Months Ended | | | Year Ended | |
|---------|--|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|
| | | 31.03.2021 Audited | 31.12.2020 Audited | 31.03.2020 Audited | 31.03.2021 Audited | 31.03.2020 Audited |
| 1 | Total Revenue (Net) | 5,758.10 | 5,078.18 | 6,878.09 | 20,408.17 | 21,864.96 |
| 2 | Net profit for the period before tax | 261.47 | 229.00 | 383.71 | 1,030.79 | 695.42 |
| 3 | Net Profit for the period after Tax | 303.27 | 264.65 | 406.09 | 1,046.02 | 717.80 |
| 4 | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /Loss for the period after Tax and other Comprehensive Income (After Tax) | 316.24 | 257.48 | 458.30 | 1,022.57 | 792.71 |
| 5 | Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10) | 1,478.40 | 1,478.40 | 1,478.40 | 1,478.40 | 1,478.40 |
| 6 | Other Equity | - | - | - | 7,028.76 | 6,154.02 |
| 7 | Earning Per Share (Face Value of Rs. 10 each.) | 2.05 | 1.79 | 3.10 | 7.08 | 4.86 |

Notes :

- The Financial Results were reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, June 03, 2021. The Statutory Auditors of the Company have issued the Audit Report on the said financial results of the Company.
- The Board has proposed a dividend @ 15 % i.e. Re. 1.50/- per equity share subject to the approval of the Members of the Company at the ensuing Annual General Meeting of the Company
- The above is the extracts of the detailed format of the quarter ended on March 31, 2021 filed with stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Regulation), 2015. The full standalone and consolidated financial results for the the quarter ended on March 31, 2021 are available on the National Stock Exchange of India Limited (NSE) website i.e www.nseindia.com and on the Company's website i.e www.aarviencon.com.
- The Company has adopted Indian Accounting Standard (IND-AS) from April 01, 2019 and accordingly the above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND-AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The date of transition to IND-AS is April 01, 2018. The impact of transition has been accounted in the opening reserves and the comparative period results for the quarter ended December 31, 2020 and March 31, 2020 has been restated accordingly under IND-AS.

On behalf of the Board of Directors
Sd/-
Virendra D. Sanghavi
Managing Director

Place : Mumbai
Date : 5th June, 2021



Varroc Engineering Limited
Registered and Corporate Office: L-4, MIDC Area, Weluj, Aurangabad 431 136, Maharashtra
CIN: L28920MH1988PLC047335
Tel : +91 240 6653 700/6653 699, Fax : +91 240 2564 540
Web : www.varroc.com; E-mail : investors@varroc.com

Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2021

(Rs. in million)

| Sr. No. | Particulars | For the quarter ended on March 31, 2021 | For the quarter ended on March 31, 2020 | For the year ended on March 31, 2021 | For the year ended on March 31, 2020 |
|---------|---|--|--|---|---|
| | | Audited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from operations | 36,512.67 | 27,934.81 | 1,14,298.51 | 1,12,207.54 |
| 2 | Profit/(loss) before exceptional items and tax | (1,177.57) | (1,367.16) | (4,982.03) | 394.86 |
| 3 | Profit/(loss) for the period before exceptional items - (Tax expenses) | (1,443.19) | (1,371.02) | (5,208.65) | 25.06 |
| 4 | Profit/(loss) for the period | (1,443.19) | (1,371.02) | (6,286.41) | 25.06 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period - after tax and Other Comprehensive income - after tax] | (1,615.52) | (1,049.94) | (6,590.19) | 626.55 |
| 6 | Paid-up equity share capital | 152.79 | 134.81 | 152.79 | 134.81 |
| 7 | Other equity as shown in the Audited Balance Sheet | | | 30,126.34 | 29,910.45 |
| 8 | Basic and diluted Earning Per share (Face value of Re.1/- each) (not annualised) | (10.67) | (10.20) | (46.75) | 0.01 |

Notes:

- Information of Standalone Audited Financial Results of the Company is as under :

| Particulars | For the quarter ended on March 31, 2021 | For the quarter ended on March 31, 2020 | For the year ended on March 31, 2021 | For the year ended on March 31, 2020 |
|--|--|--|---|---|
| | Audited | Audited (Restated) | Audited | Audited (Restated) |
| Turnover | 8,627.86 | 6,056.55 | 26,731.93 | 25,716.95 |
| Net Profit for the period (before tax) | 518.48 | 206.91 | 1,371.51 | 1,275.59 |
| Net Profit for the period (after tax) | 331.19 | 242.02 | 921.62 | 1,038.68 |
- The above Audited Standalone and Consolidated financial information of the Company for the quarter and year ended March 31, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on June 4, 2021.
- The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Audited Financial Results are available on the stock exchange websites, i.e www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website i.e. www.varroc.com

For and on behalf of
Varroc Engineering Limited
Sd/-
Tarang Jain
Chairman and Managing Director
DIN : 00027505

Date : June 4, 2021
Place : Pune

BHARAT FORGE
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021
(₹ in Million)

| Sr. No. | Particulars | Standalone | | | Consolidated | | |
|---------|--|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|
| | | Quarter ended | Year ended | Quarter ended | Quarter ended | Year ended | Quarter ended |
| | | March 31, 2021 (Audited) | March 31, 2021 (Audited) | March 31, 2020 (Audited) | March 31, 2021 (Audited) | March 31, 2021 (Audited) | March 31, 2020 (Audited) |
| 1 | Total income from operations | 13,393.07 | 37,919.69 | 9,126.59 | 21,352.28 | 65,051.59 | 17,956.01 |
| 2 | Net Profit/(loss) for the period (before tax, exceptional items) | 2,767.74 | 4,240.90 | 155.89 | 2,700.68 | 2,807.74 | (115.27) |
| 3 | Exceptional items (expenses) | (8.03) | (91.83) | (939.14) | (8.03) | (3,062.28) | (513.21) |
| 4 | Net profit /(loss) for the period before tax (after exceptional items) | 2,759.71 | 4,149.07 | (783.25) | 2,692.65 | (254.54) | (628.48) |
| 5 | Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items) | 2,054.48 | 3,120.94 | (732.96) | 2,121.23 | (1,269.66) | (685.94) |
| 6 | Total comprehensive income/(loss) for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income/(loss) (after tax)] | 2,777.59 | 5,935.64 | (2,302.07) | 2,880.95 | 1,953.24 | (1,914.89) |
| 7 | Equity share capital (Face Value Rs. 2/- each) | 931.27 | 931.27 | 931.27 | 931.27 | 931.27 | 931.27 |
| 8 | Other equity | | 58,555.00 | | | 53,219.92 | |
| 9 | Earnings per share - Basic and diluted (in ₹) (not annualised for quarters) | 4.41 | 6.70 | (1.57) | 4.48 | (2.71) | (1.55) |

Notes :

- Above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.bharatforge.com).

For BHARAT FORGE LIMITED
(B. N. KALYANI)
CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR
DIN:00089380

Place : Pune
Date : June 04, 2021

CIN : L25209PN1961PLC012046
Regd. Office : Mundhwa, Pune Cantonment, Pune 411 036, Maharashtra, India. Ph. No. : 91-20-6704 2777 / 2476
Fax No. : 91-20-2682 2163 | Email : secretarial@bharatforge.com | Website : www.bharatforge.com

MAKING IN INDIA FOR THE WORLD

वसई विहार महापालिकेचे

सहाय्यक आयुक्त दोन दिवसांपासून बेपत्ता

वसई, दि. ४, (प्रतिनिधी): वसई विहार महापालिकेचे आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याने शहरात सध्या खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रेमसिंग जाधव बेपत्ता आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. प्रेमसिंग जाधव यांच्याकडे कोन्हा रुग्णांच्या मृतेदांंची विलेव्हाट राहण्याची जबाबदारी होती. प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मळलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी प्रेमसिंग जाधव कार्यालयात आले होते. मात्र कायमरून निघाल्यानंतर ते घरी पोहोचलेच नाहीत. प्रेमसिंग जाधव बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. शोध लागत नाही लक्षात आल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. प्रेमसिंग जाधव यांनी महापालिका क्षेत्रातील अनेक अन्धश्रुत बांधकामांवर कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमकं काय कारण असावं याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलीस सध्या तपास करत आहेत.

बदलापूरच्या रासायनिक कंपनीत गॅस गळती, कारण काय ?

बदलापूर, दि. ४, (प्रतिनिधी): बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत रासायनिक गॅसगळती झाल्याची घटना समोर आली आहे. रिफॅक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर पहिल्यांती नागरिकांना श्वास घेण्यास अडचणीचा सामना करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलात तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

दोन तासांनी परिस्थितीवर नियंत्रण

बदलापूरच्या एमआयडीसीत शुक्रवारी (दि. ४) रात्री जवळपास १०.२२ मिनिटांनी रासायनिक गॅसनेट चर्च गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे शिरगाव, आण्टेवाडी भागात अनेक लोकांना तसेच या घटनेनंतर परिसरात मोठी घबराट पसरली. जवळपास दोन तासांनी म्हणजे रात्री ११.२४ मिनिटांनी अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीेट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिफॅक्टरमध्ये काल रात्री ही गॅस गळती झाली. या रिफॅक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि मिथाईल बेझाईन एकत्र केले जात होत. मात्र त्यावेळी यात सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडल्याने अचानक रिफॅक्टरमध्ये गॅस लीक झाला. त्यानंतर काही क्षणातच हा गॅस आजूबाजूच्या परिसरात पसरला.

परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात
हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोळे जळजळणं असे त्रास होऊ लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ही गळती रोखण्यात आली. त्याशिवाय रिफॅक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनेने यांनी दिली आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Original Sale Agreement dt.14th November 1986 executed between Mrs. Kanak Bipin Edwankar (the owner) and Messrs Chariot Builders(the builders) for the property bearing address at Flat no. B/305 Jai Yogeshwari CHS Ltd., Santoshi Mata Rd.,Dahisar west Mumbai- 400068 cts no.133 and 122/1, Survey no.13 a, Hissa No.22 has been lost misplaced. Sd/- Mrs Kanak Bipin Edwankar

| PUBLIC NOTICE |
|--|
| Mrs. Shashikala K. Maurya a Joint member of the La Bellezza Co-operative Housing Society Ltd. , having address at Rushivan, 400066 Road, Borivali (East), Mumbai- 400066 and holding Flat No. A-702 along with her deceased husband (jointly) Mr Krishnaprakash R. Maurya in the building of the Society. Mr. Krishnaprakash Maurya died on 04/03/2020 without making any nomination for his proportionate right in the undivided shares and capital of the Society. The Society hereby invite'e's claims or objections from the heir or heirs or other Claimant/ objector or objectors to the transfer of proportionate rights, shares and interest of the deceased member in the Capital/ Property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/their claims objections for transfer of shares and interest of deceased member in the capital/ property of the Society in favor of deceased members wife. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the Capital/ Property of the Society in such manner as is provided under the Bye-Law of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of share and interest of the deceased member in the Capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Law of the Society. A copy of the registered Bye-Law of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society during office hours/ with the Secretary of the Society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. |
| For and on behalf of LA BELLEZZA CHS Ltd., Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 05/06/2021 |

| PUBLIC NOTICE |
|---|
| Shri Milan Anantra! Vadhani & Smt. Navlaben Anantra! Vadhani is member of Naviabh Co-operative Housing Society Ltd. S.V Road Malad (W) Mumbai 400064 Holding 5 Shares certificate no. 9 serial no. 41 to 45 and residential flat no. 09 has applied for duplicate share certificate claiming that the original share certificate are lost, the society hereby invites claims or objections from the public to the issue of duplicate shares within the period of 15 days from the date of publication of this notice, if no such claims are received prescribed period the society shall proceed and issue duplicate share certificate. Place : Mumbai / Date : 05/06/2021 For Naviabh Co-op. Hsg. Society Ltd. (Chairman/Secretary/Treasurer) |

| PUBLIC NOTICE |
|---|
| Mrs. Shashikala K. Maurya a Joint member of the Avon Majesty Co-operative Housing Society Ltd. , having address at Dattapada Road, Borivali (East), Mumbai- 400066 and holding Flat No. A-603 along with her deceased husband (jointly) Mr Krishnaprakash R. Maurya in the building of the Society. Mr. Krishnaprakash Maurya died on 04/03/2020 without making any nomination for his proportionate right in the undivided shares and capital of the Society. The Society hereby invite'e's claims or objections from the heir or heirs or other Claimant/ objector or objectors to the transfer of proportionate rights, shares and interest of the deceased member in the Capital/ Property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of deceased member in the capital property of the Society in favor of deceased members wife. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the Capital/ Property of the Society in such manner as is provided under the Bye-Law of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of share and interest of the deceased member in the Capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Law of the Society. A copy of the registered Bye-Law of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society during office hours/ with the Secretary of the Society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. |
| For and on behalf of The Avon Majesty CHS Ltd., Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 05/06/2021 |

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

| <p>मुम्ना व जाहिर अधिसूचना (इस्माँल्ल्मुन् अँड बँकस्टर्ची बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये) एक्सेल मेटल प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता</p> | | |
|--|--|--|
| अ.क्र. | तपशील | धर्मानं |
| १ | कोर्पोरेट ऋणकोचे नाव | एक्सेल मेटल प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड |
| २ | कोर्पोरेट ऋणकोची स्थाना नातीख | २८,०५,२०१२ |
| ३ | ज्या प्राधिकरणाअंतर्गत कोर्पोरेट ऋणकोचे स्थाना/नोंदीकल्या झाले आहे | कंपनी निबंधक, मुंबई |
| ४ | कोर्पोरेट ऋणकोचे कोर्पोरेट ओळख क्रमांक /संश्लित दाखिल ओळख क्रमांक | बु२८९१०एमएच२०१२पीसीसी२३९५६१ |
| ५ | कोर्पोरेट ऋणकोचे नोंदीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता | १३२-बी, मिलल टावर्स, नरीम पॉईंट, मुंबई-४०००२१. |
| ६ | अनपट्टी ठावू प्रक्रिया समाप्ती तारीख | ०६ एप्रिल, २०२१ (दिनांक ०२.०५.२०२१ रोजी एक्सेलसीटी वेबसाईटवर असलाई आहेत) |
| ७ | कोर्पोरेट ऋणकोची परिसमाप्ती प्राप्त तारीख | ०६ एप्रिल, २०२१ (दिनांक ०२.०५.२०२१ रोजी एक्सेलसीटी वेबसाईटवर असलाई आहेत) |
| ८ | परिसमाप्ती म्हणून कार्यरत असतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदीकृत क्रमांक | जितेंद्र राजपाल दावानी, नोंदीकृत क्र.आवबीबीआय/आवपीसी-००१/आवपी-पी००६७८/२०१७-१८/१११४६ |
| ९ | मंडळसह नोंदीकृत प्रमाणे परिसमाप्तीकाचे पत्ता व ई-मेल | बी-५०४, अटलन्टिस, हिन्दानंदी गाईन्स, मेम स्ट्रीट, पवई, मुंबई-४०००७६. ई-मेल:nikhil564@yahoo.com |
| १० | परिसमाप्तीकासह परबन्धकाराकरिता वापरण्यात येणारे पत्ता व ई-मेल | बी-५०४, अटलन्टिस, हिन्दानंदी गाईन्स, मेम स्ट्रीट, पवई, मुंबई-४०००७६. ई-मेल:nikhil564@yahoo.com |
| ११ | दस्ता सार करम्याची अंतिम तारीख | ०४ जुलै, २०२१ |

वेबे सुसमाप्त्येव तेव आहे की, दिनांक ०६ एप्रिल, २०२१ (२ बु, २०२१ रोजी एन्टीएन्टी वेबसाईटवर असलाई आहेत) रोजी मे. एक्सेल मेटल प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसमाप्ती प्राप्तमागे अदेश राहूये कंपनी कायदा त्यावाचिकरण, मुंबई न्यायाधी यांनी दिला आहे. मे. **एक्सेल मेटल प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड**च्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, नाव क्र.१० मध्ये नमुद पत्त्यावर परिसमाप्तीकाकडे ०४ जुलै, २०११ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकांनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विवृत व्यक्तापत्र सादर करावेत. अन्य इतर धनकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तीज, दयाळाढवई किंवा विवृत व्यक्तापत्र सादर करावेत. दाव्याचे वृत्तीचे किंवा फक्तचे पुरावे सादर केल्यास ढंढासमक कारवाई केली जाईल.

परिसमाप्तीकाचे नाव व स्वाक्षरी सह/ – जितेंद्र राजपाल दावानी

| सूचना |
|--|
| विषय : गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्षीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण |
| गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. नियमात नमुद वरील आवश्यकतांनुसार, ७ सलग वर्षांकरिता ठरवत न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्षीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर केले जातील. नियमात नमुद तरतुदीनुसार योग्य कारवाई करण्यासाठी आयर्षीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आहेत त्यांना कंपनीने वैयक्तिक सूचना पाठविली आहे. कंपनीने अशा भागधारकांचे आणि आयर्षीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय शेअर्सचे संपूर्ण तपशील www.orbitexports.com वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयर्षीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभांशांचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, नियमात विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयर्षीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केलेले दावा न केलेले लाभांश व संबंधित शेअर्स यावर आयर्षीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्षीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयर्षीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरूपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रामाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रामाणपत्र कंपनीद्वारे विवर्तित केले जाईल आणि अशा वितरणपत्रात त्यांचा नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशील हे नियमानुसार आयर्षीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रामाणपत्र वितरणसंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे. जर कंपनीला ०४ सप्टेंबर, २०११ रोजी पर्वत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार कोर्पोरेट कारवाईमार्फत आयर्षीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण व डिमॅट प्रक्रिया कंपनीद्वारे केली जाईल. |
| जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निघात व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्रीमती नयना बगल्ले, युनिट: ॲर्रिब्ट एक्स्पॉर्टस् लिमिटेड, सी-१०१, २५७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.) , मुंबई-४०००८३, दूर.०२२२-४९१६६२७०, ई-मेल: lepf.shares@linkintime.co.in . |
| आर्बिट एक्स्पॉर्टस् लिमिटेड करिता सह/ – नेहा देवपुरा कंपनी सचिव |
| ठिकाण : मुंबई |
| दिनांक : ०४.०६.२०२१ |

| PUBLIC NOTICE |
|---|
| Notice is hereby given to all to whom it may concern that we have been instructed, by our clients, to investigate the title of D. N. NAGAR ASHTAVANAYAK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED , a Society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under registration No. MUMMHADB(HS/TCY)12508 of 2005-06 (the said Society) for short), to all that piece and parcel of plot situated in neighbourhood and appurtenant to the said Building No.08 at the said 106-A (P) and C.T.S. No.195(P) admeasuring about 793.23 sq. mtrs. (approximately 885.93 sq. mtrs. after considering the Site Survey and Layout of Plot) more particularly described in the Schedule hereunder written alongwith the building standing thereon (collectively referred to as the said Property"), comprising of 40 residential flats, being Ground plus 4 upper floors thereon. By an indenture of lease dated 3rd November, 2007, duly registered with the Sub-Registrar of Assurances at Bandra under Serial No. BDR-4/06452/2007, MHADA granted unto the said Society the leasehold rights to the said Property for a period of 99 years with effect from 1st April, 1995 for the lease rent reserved and other conditions recorded in the lease deed. The said Society has acquired the building no. 8 standing on the said Property on "ownership basis" from MHADA, by a Deed of Conveyance dated 03rd November, 2007 duly registered at the office of Sub-Registrar of Assurances at Bandra under Serial No. BDR-4-08453 of 2007 on the terms and conditions recorded thereon. The said Society had executed a Development Agreement dated 9th April, 2012 duly registered at the Office of Sub-Registrar of Assurances at Bandra under Serial No. BDR-9/04773 of 2012 in favour of one M/s. Sai Sidhant Developers and had under the said Agreement granted unto the said M/s. Sai Sidhant Developers, development rights with respect to the said Property. However, M/s. Sai Sidhant Developers failed to perform their obligations under the aforesaid Development Agreement despitae a period of 8 years having elapsed from execution of the Development Agreement. The said Society, by its letter dated 2nd December, 2020 inter alia called upon M/s. Sai Sidhant Developers to perform their obligations falling the said Society would have no option but to terminate the aforesaid Development Agreement. On failure on part of M/s. Sai Sidhant Developers to perform their obligations despite the notice, the said Society by its letter dated 23rd January, 2021, terminated the development agreement and the Power of Attorney with M/s. Sai Sidhant Developers. The said fact of termination was published in editions of Free Press Journal, Nav Shakti and Jannabhoomi dated 28th January, 2021. Pursuant to the termination of M/s. Sai Sidhant Developers as the developers for re-development of the said Property, the said Society has appointed our clients namely ZEE LAND DEVELOPMENT SERVICES as developers/builders for the re-development of the said Property. Any person/body having executed any deed, document, writing or having initiated any proceedings in any civil court and/or any judicial and/or quasi-judicial forum and/or having any on-going arbitration proceedings either in respect of the aforesaid property and/or any part or portion thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having filed any lis-pendnet with respond to the said Property and/or having any claim or objection by way of sale, mortgage, trust, lien, possession, gift, inheritance, release, lease, sub-lease redevelopment rights, power of attorney issued thereto or otherwise howsoever/whatsoever, should report the same to me, within 14 days from the date of issuance of this notice with documentary proof thereto, failing which no such claims or demands, objections or hindrances, etc. from any such person/body, by, through, for them and/or on their behalf in any manner whatsoever shall be entertained and my clients shall be entitled to proceed for the redevelopment of the said property, accordingly. |
| SCHEDULE |
| All that piece and parcel of land or ground of plot situated and lying underneath and appurtenant to the Building No.08, at S.No.106-A and C.T.S.No.195(P) at D. N. Nagar Ashtavaniyah Co-op Hsg. Society Limited, Andher (West) in the registration sub-district of Andheri and District of Mumbai City admeasuring about 793.23 square meters (approximately 885.93 sq. mtrs. after considering the Site Survey and Layout of Plot) of hereabout and bounded as follows that is to say: <p>On or towards the North by: D.B. No.6 & P.H;</p> <p>On or towards the West by: Building No.09;</p> <p>On or towards the South by: 12.20 Sq. Mtrs. Wide Road.</p> <p>On or towards the East by: Building No. 07.</p> <p>Dated this 5th day of JUNE, 2021.</p> |
| Ankita Sovani, Advocate, A-11, Manaaap Apt., Chafekar Road, Opp. Mulund IT, Mulund (East), Mumbai 400 081 |

PUBLIC NOTICE

Smt. Jyotika kishore shah was member of Naviabh Co-operative Housing Society Ltd. S.V. Road Malad (W) Mumbai - 400064 holding 5 shares having share certificate no 3 serial no 11 to 15 and residential flat no 03 has applied for Duplicate share certificate claiming that the original share certificate are lost, the society hereby invites claims or objections from the public to the issue of duplicate shares within a period of 15 days from the date of publication of this notice, if no such claims are received prescribed period the society shall proceed and issue duplicate share certificate. **Place : Mumbai / Date : 05/06/2021**
For Naviabh Co-op. Hsg. Society Ltd. (Chairman/Secretary/Treasurer)

Muthoot Finance

(सिक्युरिटी इंस्टेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार)
ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अँड एक्न्फोर्मिटेड ऑफ सिक्युरिटी इंस्टेस्ट अँड २००२ अंतर्गत **म्युथू होमफिन (इंडिया) लिमिटेड (एमएचआयएल)**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंस्टेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेले कर्जदार/जामिनदार यांना खाली नमुद केलेल्या ताखेला मागणी सूचना विवर्तीत केली होती. कर्जदार यांनी खाली नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठाले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंस्टेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक **ताबा** खाली नमुद केलेल्या ताखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **म्युथू होमफिन (इंडिया) लिमिटेड**कडे खाली नमुद रकम तसेच पुढील व्याज व खर्च जमा करावे.

| अ. क्र. | कर्जदार/सहकर्जदाराचे क्र. नाव, कर्ज खाते क्र./शाखा | प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर धनवाची रकम) | मागणी सूचना दिनांक व (स्थावर धनवाची रकम) | ताबा दिनांक |
|---------|--|--|---|-------------|
| १ | श्री. जयदास हिरमन मुंडकर/ श्रीमती रेवती जयदास मुंडकर ००१-०००००५४७/मुंबई | फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, विनहता रेसिडेन्सी, क्षेत्रफळ ३८३ चौ.फु., खोपोली बस डेपोजवळ, एस.क्र.५५६१, कात्रां, जिह्वा खोपोली, तालुका खालापूर, रायगड, महाराष्ट्र-४१०२०२, उपनिबंध खालापूर येथे नोंदीकृत दिनांक २२.०३.२०१६ रोजीचे विक्री करारनामा क्र.११५९/२०१६ मध्ये सविस्तरेपणे नमुद. | ०६ फेब्रुवारी, २०१९ / रु.१५,२६८,८०६/- (रुपये पंधरा लाख सव्वीस हजार आठशे असाह सहा फक्त) | ३१.०५.२०२१ |

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. सह/ – प्राधिकृत अधिकारी **म्युथू होमफिन (इंडिया) लिमिटेड**करिता

aarvi

नोंदीकृत
लोअर परळ, मुंबई

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाख उत्पन्न प्रती भाग व्यतिरिक्त)

| अ. क्र. | तपशील | संपलेली ३ महिने | संपलेले वर्ष |
|------------|---|-----------------|--------------|
| ३१.०३.२०२१ | ३१.१२.२०२० | ३१.०३.२०२० | ३१.०३.२०२० |
| | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| १. | एकूण महसूल (निव्वळ) | ५७७८.१८ | ५७७८.०९ |
| २. | कारपुर्ष कालावधीकरिता निव्वळ नफा | २६१.४७ | २२९.०० |
| ३. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा | ३०३.२७ | २६४.६५ |
| ४. | कालावधीकरिता एकूण सर्वसभ उत्पन्न (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/तोटा आणि इतर सर्वसभ उत्पन्न (करानंतर)) | ३६४.४४ | २५७.४८ |
| ५. | भागीदारा केलेले समभागा भांडवल (दर्रांनी मुल्य रु.१०/- प्रती भाग) | १४७८.४० | १४७८.४० |
| ६. | इतर समभाग | - | - |
| ७. | उत्पन्न प्रतिभाग (दर्रांनी मुल्य रु.१०/- प्रती) | २.०५ | १.७९ |
| | | ३.१० | ७.०८ |
| | | | ४.८६ |

टिपः

१. वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे संचालक मंडळाच्या सभेत मान्य व मर्यापुर्ति पुरविलेलेकावाव वितरित व

२. संचालक मंडळाने रु.१.५० प्रती सभ सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सदस

३. सेबी (लिस्टिंग ऑथॉरिटीशन अंदा सादर करण्यात आलेली ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इ

४. कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनी कायदा २०१३ च्या कलम अहवालाना मुमुद मान्यता व प्रमाणाप्रभाव ३१ डिसेंबर, २०२० रोजी संप्राप्ती राखीवसध्ये इडएएस अंतर्गत

टिकाणः मुंबई
दिनांकः ०५ जून, २०२१

SHRIRAM श्रीराम हाऊसिंग फायनन्स लिमिटेड

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊसिंग फायनन्स लिमिटेड**कडून वित्तीय सहयाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहेत ती, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व बँकेद्वारा विवर्तीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिग असेंटरमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनन्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारानुसार सिक्युरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेंटेस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेरेस्ट अँक्ट २००१ अन्वये आणि सिक्युरिटी इंटेरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरकायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना विवर्तीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्रामी तारखेपुढील ६० दिवसांच्या उता रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इतरांसाठी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील कारादराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते. सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

| कर्जदार व सहकर्जदाराचे नाव | एनपीए दिनांक | थकबाची रकम | कर्ज रकम | प्रतिभूत मालमत्तेचा रक्कम |
|---|--------------|--|--|--|
| १. श्री. देविदास राठोड २. श्रीमती अनिता देविदास राठोड | ०८.०५.२०२१ | १२.०५.२०२१ रोजी देय रक्कम रु.११,७९,७९३/- (रुपये बारा लाख एकोणशीस हजार सातशे व्याणव फक्त) | रु.११,८२,८५४/- (रुपये अकरा लाख ब्याऐवजी हजार आठशे चौपन्न फक्त) | फ्लॅट क्र.३०४, २रा मजला, बी विंग, निलकमल साई दत्त कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४१, गांव नावाडे क्षेत्र, तालुका पनवेल, जिह्वा रायगड आणि |
| पत्ता: बी/३०४, निलकमल साई दत्त कृपा, ४१, सिडको कॉकनी, नावाडे स्टेशन, पनवेल, महाराष्ट्र-४१०२०८. | १९.०५.२०२१ | १२.०५.२०२१ रोजी देय रकम रु.०१,५९,९४३/- (रुपये दहा लाख एकोणसाठ हजार नऊशे त्रेचाठीस फक्त) | रु.९,६४,७७०/- (रुपये नऊ लाख चौसष्य हजार सातशे सत्तर फक्त) | फ्लॅट क्र.३०४, २रा मजला, बी विंग, निलकमल साई दत्त कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.४१, गांव नावाडे क्षेत्र, तालुका पनवेल, जिह्वा रायगड आणि |
| कर्ज खाते क्र.: १) एसबीटीएचएमयुएसबी ०००११०५ २) एसटीयुएचएमयुएसबी ०००११०६ | | | | उत्तरेसः प्लॉट क्र.३५ |